

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या
दरडोई खर्चाच्या निकषात
सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: ग्रापाधो-१११४/प्र.क्र. ८१/पापु-०७

७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल, लोकमान्य टिळक मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४००००१
तारीख: २७ मार्च, २०१५

वाचा :-

१) शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो-१२०८/प्र.क्र.५२/पापु-०७, दिनांक ९ ऑक्टोबर, २०१३

शासन शुध्दीपत्रक :-

संदर्भाधिन शासन निर्णयान्वये राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाचे सुधारित निकष लागू केले असून, या शासन निर्णयातील तरतूदीनुसार विहित दरडोई खर्चाच्या निकषाच्या १०० टक्के पर्यंत अधिक दरडोई खर्च असणाऱ्या योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून शासन स्तरावरून मान्यता देण्याचे निश्चित केले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या जिल्हा वार्षिक कृती आराखड्याच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे. परंतु ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे पुरेसे अधिकार जिल्हा परिषदांना नसल्यामुळे जिल्हा परिषदेस जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचे संनियंत्रण करणे शक्य होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची संपूर्ण तपासणी व छाननी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांचेकडून होण्यासाठी तसेच शासन यंत्रणेवरील राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या मान्यतेचा भार कमी करण्यासाठी संदर्भाधिन शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरडोई खर्चाच्या सुधारित निकषांच्या अधिकच्या योजनांच्या मान्यते करीता असलेल्या तरतूदीमध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत.

अ.क्र.	शासन निर्णयातील यापूर्वीची तरतूद	शासन निर्णयातील सुधारित तरतूद
१	जास्तीत जास्त योजना विभागाच्या स्तरावर निकाली निघाव्यात याकरीता उपरोक्त विहित निकषांचा १०० टक्के पर्यंत जास्त दरडोई खर्च असलेल्या योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून शासन स्तरावरून मान्यता देण्यात येईल.	विहित दरडोई खर्चाच्या निकषाच्या ५० टक्के पर्यंत अधिक दरडोई खर्च असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्तरावरून मान्यता देण्यात येईल. विहित दरडोई खर्चाच्या निकषाच्या अधिक ५० टक्के ते १०० टक्के पर्यंतच्या दरडोई खर्च असणाऱ्या योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून शासन स्तरावरून मान्यता देण्यात येईल.

या शासन शुध्दीपत्रकातील उपरोक्त सुधारणा तात्काळ लागू होतील.

संदर्भाधिन शासन निर्णयातील इतर तरतूदी पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

सदर शासन शुध्दीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201503271323599428 असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अजय सावरीकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई- ४००००३२
३. मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ४००००३२
४. मा.मंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ४००००३२
५. मा.राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ४००००३२

६. मा.राज्यमंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ४०००३२
७. मा.विधानसभा/ विधानपरिषद सदस्य (सर्व)
८. विभागीय आयुक्त (सर्व)
९. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
- १०.आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- ११.संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
- १२.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)
- १३.संचालक, पाणी व स्वच्छता सहाय संस्था, बेलापूर, नवी मुंबई.
- १४.मुख्य अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
- १५.प्रादेशिक उपसंचालक (सर्व), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा.
- १६.मुख्याधिकारी, नगरपरिषदा (सर्व)
- १७.अधीक्षक अभियंता (सर्व)
१८. कार्यकारी अभियंता (सर्व)
१९. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता)
२०. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता)
२१. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई.
२२. गटविकास अधिकारी, पंचायत समित्या (सर्व)
२३. मंत्रालयीन सर्व विभाग व त्यांच्या अधिनस्त असलेली सर्व कार्यालये.
२४. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने, मंत्रालय, मुंबई.
२५. निवडनस्ती (कार्यासन, पापु-०७)